

पुस्तक प डि से

पुस्तक विषयन

- १०१ शृंखला विषयनार्थी लेखन
- १०२ हिंदूतील विषयन पद्धतीचा उद्देशा
- १०३ शृंखला विषयनार्थी महात्म
- १०४ मारात्मकील शृंखला विषयन
- १०५ शृंखला विषयनार्थी भास्या
- १०६ जातीय अध्यात्मीयी गहन

प्रकरण पट्टी

कृषि विषयान

कौशलव्याधी नियोजीत आर्थिक विकास कार्यक्रमान्वये उत्पादन व उपभोग घातीन संग्रहन राष्ट्रव्यापाताठी वस्तु विनियम महत्वपूर्ण भूमिका बजावो. अधुनिक उत्पादन प्रक्रीयेवडे "विषयान" अविमाज्य धाग बनावा आहे. उत्पादीत वस्तुना राता किंमत आणि गरजेव्या आदानावै योग्य किंवा यामुळे फास्वीरीत्या उत्पादकाले घाट होण्याताठी विषयान पद्धती विस्तारली पालिले.

"Market" ह्या नैटीन शब्दाधा अर्थ किंवितोन्य माल, माल वाढतुक, व्यापार असा वा व्यापार भरतो ते ठिकाण. याचल "Market" [विषयी] असा शब्द परिवर्तनात आला. "विषयी" म्हणावे खेदी-विक्रीपे ठिकाण होय. "विषयान" म्हणावे विषयीमधील उत्पाद-वितरक-उपभोक्ता वांच्यामधील वस्तुविनियाबाबतवै कार्य होय. उत्पादकापातून अंतीम उपभोक्त्या पर्यंत वस्तु व सेवावित प्रत्यक्ष प्रवाह म्हणावे "विषयान" होय.

१०.१ कृषि विषयानावै संलग्नमा :

१) NATIONAL COMMISSION ON AGRICULTURE [राष्ट्रीय कृषि आयोग]

"Agricultural Marketing is a process which starts with a decision to produce a saleable farm commodity and it involves all aspects of market structure or system, both functional and institutional based on technical and economic considera-

tions and includes pre and post-harvest operations, assembling, grading, storage, transportation and distribution."

उपरोक्त व्यावर्षेवलन कृषि विषयान पुऱ्हीया शब्दी योग्य कृषि वस्तुये उत्पादन निर्णयापासून तुळ होते. कृषि विषयानामध्ये प्राकृतिक व संशोधनात्मक बाजार रखना वा पद्धतीये तर्व पट्ट वजे ताँचिक व आर्थिक विषयार, हंगाम उत्तार व पूर्व पुऱ्हीया, एकत्रीकरण, प्रतवारी, साठा, वाढवूक-दब्बावण्णा व वितरण पर्याय अंतर्भूत कृषि विषयानामध्ये असतात.

३) THE INDIAN COUNCIL OF AGRICULTURAL RESEARCH (भारतीय कृषि संगोष्ठन मंडळ)

"Agricultural Marketing involves three important functions, namely assembling (concentration), preparation for consumption (processing) and distribution (dispersion)."

वरील व्यावर्षेवलन कृषि विषयानाची तीन प्रमुख झार्ये साठा [एकत्रीकरण], उपभोग योग्य निर्मिती [पुऱ्हीया], वितरण [विक्रेत्रीकरण] स्पष्ट केली आणेता. यावलन ज्यात स्पष्ट होते भी, बाजारपेठेमुळे जातीये बाजार अधिकवावत निश्चितात, उत्पादक व ग्राहक यांना अनुसालन ठराविक छिंमतीयी निश्चितात, कृष्णास घेरणात्मक छिंमीयी निश्चितात असे फायदे होतात.

धोडक्यात, शेतकी उत्पादनाची बाजारपेठे भाई उत्पादक शोतकरी ते उंतीम ग्राहक त्याभ्यांतील तर्व झायाचा तमावेता होतो. सध्याच्या आधुनिक

कागात शौतमाल काळीपुर्ख एवं व्यवसीलहून दुस-या व्यक्तींडे हस्तांतरीत होउन शौष्ठव्या उपभोक्त्यापर्यंत एक प्रकारची शृंखलाच असते. विष्णानामध्ये जागेची उपयुक्तता, वेळेची उपयुक्तता, पारणा [मालकीहृष्ट]द्वीपी उपयुक्तता पर्यंत तमाचेचा असतो. मध्यस्थ, वाढतूळ ताढेने, मांडकलदार, पेटीचा मासळ, गुंतवण्हूळदार हत्यादींची "विष्णी" हि एक सामाजिक तंत्याच असते.

१०.२ विष्णानिल विष्णान पद्धतीचा उद्देश :

- १) प्राथमिक उत्पादकाला लाभ मिळायाताठी प्रोत्ताळित करणे.
- २) उत्तोलन किंमतीला शौतकरी विक्री करण्यात इच्छूळ जसऱ्यात त्याला उत्पादन घेण्याताठी तर्व तोई पुराकिणे.
- ३) प्राथमिक उत्पादक व शौष्ठव्या उपभोक्ता यातील किंमतीचा योठा फरक करी छरणे.
- ४) शौतीतील तर्व कुलभूत उत्पादने उपभोक्त्यांना उत्पादनाचा दर्जा टिळवून योग्य किंमतीत उपलब्ध करून देणे.

१०.३ कूषिं विष्णानाचे महत्व :

विकसीत तसेच उक्किसीत देणात विक्री व्यवस्था ही शौती विकाताची कार महत्वाची पूर्व उट आहे असे मानली जाते. मारतामध्ये कूषिं विष्णान ही शौतक-पांच्या बाजार तोगलेली समस्या आहे. शौतक-पांच्या शौती छडे पहाऱ्याचा दृष्टीभौन बदलत आहे. उत्पादनाचे नवे तंत्र वापरून तो बास्त उत्पन्न व उच्च जीवनमान पातली गाठण्याचा प्रयत्न घरीत आहेत. विष्णीतून मिळाला-या किंमतीमुळे शौतकरी प्रोत्ताळित होउन विष्णाच्या आकृती-बंधात उनुछून बदल करीत आहे. तथापी शौतक-यात बाजार पद्धतीतील गुंतागुंती

बदल वांगल्या त-हेने औन्ह आसेली नाही. कृषि व्यापार संघटीत आला तरच शोतकरी संघटीत होतील. शोतक-वांचा उत्पादनात वाढ होउन किंवियोग्य शोतमाळ मिमाणा होईल. त्यात शाहरी लोकांहुन भागणी वाढेल. अशात-हेने कृषि विषयीचा विकास हा शोतक-वात नामदाऱ्ह ठेल. पहिल्या पंथवार्षिक योजनेने खेळल्या पाहणी प्रध्ये ज्ञे आठव्हून प्राप्त ची, तर्कसाधारण कृष्ण आदान वात लिंगानीने खेदी करतो व शोतमाळ न्यून लिंगानीने विकास. कृषि जादानाची खेदी व पुढानाची किंवी हा कृषि व्यवसायातील महत्त्वपूर्ण कार्यक्रम ज्ञाहे आणि नियंत्रित उर्थव्यवस्थेत कृष्णाचे स्थान आण्य ज्ञाहे. ज्ञे ज्ञेता तारी कृषि वल्टुऱ्या आदान-पुढानातील संरचना गतंतुमित उत्पादामुळे शोतक-वातांना त्यांच्या शोतीतील तर्व पक्ष मिळा नाही. शोतकरी "विक्रेता" म्हणून उपात्र ठरत उत्पादने व-पाय ब्रडमणी मिमाणा होतात. शोतकरी त्यांचे उत्पादन प्रतीकूल ठिकाणी प्रतीकूल देणी व प्रतिकूल लिंगानीने विक्री ठरतो. उत्पादन व विष्णान हे कृषि पद्धतीचे मुख्य घटक होता, त्याला "कृषि व्यवसाय" पद्धती म्हणात". विष्णान हा उत्पादन व उक्कीला वांच्यामधील दुवा म्हणून महत्त्वाची भूमिका बजावा ज्ञेता. त्यामुळे ज्ञार्थिक विकासापाया ऐग वाढतो म्हणून विष्णान पद्धतीचा विकास होणे गरेयेचे ठरते. दि मार्झेटिंग इमिटी ग्राफ द युनायटेड नेतांस कॉन्सरन्स डॉन फूड अंड अंग्रीकल्पर (स्पूनर, अंग्रिटोवर १९४५) वांच्यासो "विष्णान" हा तंपूर्ण अन्नपान्थ व शोती तन्त्रेया विकट पुरान ज्ञाहे. विष्णान हे अन्नपान्थ उत्पादन वाढीला व वौषट्टीक अन्नाचा क्षर्व पर्याप्त ठेवण्याताती निस्ययोगी ठरली ज्ञाहे. नाहीतर उत्पादकांहुन उपभोक्त्यांडे अन्नपान्थ व्यवस्थे दिल्ले ज्ञेते आणि उत्पादकात जिकावताशीर व उपभोक्त्यात देव क्षमतेच्या आत लिंगात ठरली ज्ञेती. बोगात्याहो कृषि विकास कार्यक्रमाचे या कृषि उत्पादकाच्या कल्पानात ज्ञेते. शोतमाळाचे पाऊऱ व्यापारी, वितरक व भिरळोऱ व्यापारी सकंत्रीकरणाच्या टप्प्यापर्यंत विष्णान खर्च सौतत ज्ञेतात.

मारतातील बद्दलाच्या पुरावाने कृषि उत्पादन वाढ घटणात व त्यातील सर्व फलाबाबत अनुकूल पुराव टाळण्यात कृषि विषयाने क्रियातील भूमिका पार पाडते.

१०४ मारतातील कृषि विषय :

स्थानप्रानाने मारतातील कृषि वर्तुळ्या "विक्री वाढावा" बाबती आढळेवारी पुढीलप्रमाणे सांगता येईल. अन्नधान्ये १६ टक्के, डाबी ६० टक्के, तांबूळ २८ टक्के, गहू ३७ टक्के, मका २५ टक्के, व्यापारी पिके ७५ टक्के ते १०० टक्के. मारताच्या लोकसंख्येच्या पुरावात वर उत्पादन वाढले तर मारतातील "विषयान अधिक्षयाचा आजार वाढेल व अन्नधान्याचे विषयान अधिक्षय जवळ्यावर ३५ टक्के वाढेल.

राष्ट्रीय कमिशन डॉन डेंग्रीकल्परच्या [१९२८] अहवालामध्ये मारतातील कृषि विषयीच्या तुप्हारणीयी गरब स्पष्ट केली होती. कृषि उत्पादनाचे विषयान सर्व महत्याच्या राज्यामधून होती विभागात होतमात्र विषयान व्यवहारात तळ असेल्या अफिका-याची नेण्ठाक केली गेली पाहिजे झते या अहवालात स्पष्ट मांडले होते. डैलू बैंकिंग इन्स्प्रियटी कमिटी [१९३१] ने झते तुप्हीत केले की, "कृषि विषयान सल्लागार कायालिय" या नावाखाली सक झेंट्रीय तंपटना झासावी. त्याप्रमाणे भारत तरफाने १९३४ मध्ये ज्ञान तंपटनेची स्थापना केली. नंतर हे कायालिय 'Directorate of Marketing & Inspection' (विषयान व अपेक्षाचे तंपालक कायालिय) या नावानी झोऱ्याले बाबू लागले. या तंपटेचे तंपालक मंडळ अजिल भारतीय कृषि उत्पादनाच्या विषयी संबंधात पहाणी इह लागले. ज्ञान पहाणीत मारतातील तसेच बागतिळ बाजारातील उत्पादन प्रवृत्ती व त्याचा तद्दुपयोग, निव्वळ उपलब्ध पुरवठा, विषयानाधिक्षय, किंमती, बाजार झाधार ह. विषयान पैलूवा हे मंडळ अभ्यास करते.

वायदा-सौदा नियंत्रा कायदा १९५२ अन्वये कृषि वर्तुलपीत वायदा व्यापार नियंत्रा करण्यात आला. या कायद्यान्वये "वायदा विषम आयोगा"ची निर्मिती १९५३ मध्ये करण्यात आली. कध्या भाषुत, झोंगेल, बोबरेल तेल, काढी मिरी व तेलबिया या वर्तुलप्या वायतीत आयोगाने पक्को-दारी निर्माण न करता या आयोगातके वाढ्ये बाजार स्थापन करण्यात आले आहेत.

१९३९ मध्ये स्टॅडर्ट वेल्स अँकट व १९५८ मध्ये दि ऐट्रीक सिस्टम्हून अँकट मेहरस अँकट संस्ता करण्यात आला व याची अंमलवाळाची देशभर जागत्यक करण्यात आली. यामुळे कृषि उत्पादनाच्या बाजाराची व्यापती वाढली आणि उत्पादकांचा किंत्याच्या तबाडी, दातव्याची यापासून व्याव ठरण्यात शक्य आले.

१९३७ मध्ये कृषिमाल ब्रैण्डीठरणा व विषमान कायदा करण्यात आला. देशातील उपभोग व नियती करण्याताठी घारेच्या दर्जाच्या कृषि मालात [उत्पादनात] "अँगमार्ड" हा द्रेडमार्ड देश्यात आला. महत्याच्या वर्तुना अँगमार्ड ब्रैण्डी दिली जाते. बँडीय अँगमार्ड प्रयोगाचा नागऱ्यूर ऐये आहे. देशातील विविध ठिकाणाच्या इतर २१ प्रयोग शाब्दिकार्पत आकांक्ष परिध्या व याची तोय पुराळिली जाते.

भाविती गोडा छल त्याचे विस्तृत प्रकटीकरण करण्याच्या हेतूने बाजार वित्तार गुड [नागऱ्यूर] स्थापन्यात आले. "उत्पादक, व्यापारी व उपभोक्त्या मधील कृषि उत्पादनाची विषमान तेवा, नियमित मायन, हतांकी व साठवणूळ व कृषि विषमाच्या विविध ठिकाणी प्रशिक्षणाची तोय" या "सुविधा" विषम व अवेक्षणाचे संघातक कायलिय" पुरविलो.

१९५६ मध्ये कृषि उत्पादन [विकास व व्यापार] लायदा जस्त स्थापा-यांना गोदाम तोडी पुरविण्यात ऐला तागल्या. या लायदान्याये डेंट्रीय व्यापार महामंडळ, दिल्ली [१९५७] आणि तर्व राज्यात राज्य व्यापार महामंडळाची स्थापना करण्यात आली.

ग्रामीण पत पहाणी तमिळी [१९५४] ने राष्ट्रीय, राज्य, जिल्हा व ग्रामीण वातबीवर साठवणूक पद्धती निर्माण करण्याची शिकारत सेली. म्हणून भारतीय उन्नपान्य महामंडळ व डेंट्रीय व्यापार महामंडळ यांनी अंडिल भारतात प्रवर्त्याच्या व तोडीच्या ठिकाणी साठवणूक केंद्रे निर्माण केली. तसेच राज्य आणि जिल्हा पातबीवर राज्य सरकार व राज्य व्यापार महामंडळे व तकारी संस्थांमार्फी ग्रामीण साठवणूकीची केंद्रे स्थापन करण्यात आली.

१०.४.१ बाजारपेठेचे कांडिरणा :

शोतळ-यांचा भाल ज्या बाजारपेठातून विळा जातो व येणे खरेदी केला जातो त्या बाजारपेठांची थोडव्यापार मालिनी पुढीलपुमाणे आहे :-

१) प्राथमिक [ग्रामीण] बाजार:-

खेड्यातील सावळार व व्यापारी यांना शोतळरी आपल्या शक्कुन उत्पादनाचा फार मोठा भाग किंवा करतो. खरेच व्यापारी कृषि उत्पादनाची स्वतःप खरेदी करतात. तर उनेक व्यापारी मोठ्या ध्यापा-परिवे वा कर्जीकाच्या गवरातील घाऊ व्यापारीपे प्रतिनिधी म्हणून काम करतात. खेड्या-खेड्यात जाऊन धान्याची खरेदी करून ते गोऱा करणारा फिरता मध्यस्तकी असतो त्यात "झंजारा" म्हणून झोऱ्याचे जाते. प्राथमिक बाजारामध्ये उत्पादक, ग्रामीण वा फिरता धाऊ व्यापारी, हंगमापूर्वी उमेदार, कलाली प्रतिनिधी, वाढतूक

प्रतिनिधि इ. महात्माच्या लोकांचा अंग असतो.

तस्या दब्बावळा व वाढतून ताप्तीतील तुधारण्योमुळे खेडी व बाजारपेठातील उंतर कमी झाले आहे. बाजारातील किंमतीशी प्रत्येक गोतव्हांडी कायम संबंध ठेवतो व त्या किंमतीला अनुसन्ध आपले उत्पादन खेड्यात विकलते.

३) हाट व मंडी :-

आठवडी बाजारात उत्तर प्रदेश, बिहार, ओरिना व प. बंगाल मध्ये "हाट अथवा पेठ" म्हणातात. तर दधिण भारतात 'shandies' म्हणात. इकिं भारतीय ग्रामिण पत पहाणी तमितीच्या मते हे बाजार विशिष्ट कालावधीत नंतर भरतात. पूर्वी आठवड्यातून रुक्दा अथवा दोन्दा हा बाजार भरत असे परंतु नंतर ब-याच मोठ्या लालखडानंतर वा विशिष्ट प्रतंगीच हा बाजार भरत असे, असा उंदाच घ्यता केला जातो की, भारतात २२,००० ट्या घर हाट व मंडी बाजार आढेत. बाजाराच्या प्राथमिक उद्देश्य हाट व मंडी आसे. हाटापे बाजारापे कायद्या ५ ते १० मैल असे. ग्रामपंचायती भारती ज्ञान बाजारापे आयोजन केले जात असे. जाणि प्रत्येक दुकान-दाराला त्याच्या जागेच्या बदल्यात पंचायतीला विशिष्ट शाडे वाचे नागत असे. सौदे बाजीपे तत्त्व समान असे व ग्रामिण व्यापारी [बनिया] मध्यस्तापे काम करीत असे. त्याबद्दल त्याला धोडी सुट मिळा असे.

४) घाऊ त्यापार :-

मंडी, पेठ, गंज व रुक्द्रिका बाजार हे लहान व मोठ्या शहरातून दिसून येतात. भारतात जवळ-जवळ ४१४५ मोठे बाजार तालुक्यातून वा मोठ्या घेण्यातून वा शहरातून भरतात. घाऊ बाजारापे १० ते २० मैलापर्यंत विस्तृत कायद्या असे. गोतव्हांडी वेयकितक प्रयत्नांनी

इतिहास में पर्याप्त नहीं है। यही विषय क्लास उसका अस्तात है तो इतिहासी
व धार्म व्यापार-पाठ्य स्थगिते "उडत्यांपा" ऐसा धार्म देतात है।
उडत्यांपे दोन प्रकार आहेत। कथा उडत्या [यिकी ताठीचा माल
उपलब्धीत आणुन ग्राहकांना चक्र आणतो] जाणि पक्का आडत्या
[नियतिदार, गिरणी भाग याचाताडी कमिशन स्टैट्पे काम करतो]।
तेंडीतील धार्म व्यापारी [पक्का आडत्या] ए भारतातील कृषि
विषयान साक्षीतील महत्यागा दुया होय। ए बाजार निवित
ठिकाणी भएतो। ऐसे द्वापारातील देवार्थ-धेदाण घररोज होते।
आग ठिकाणी गोदान होय, हाताळ्यी, लैं तोद तसेच रस्ता व
हेण्ये यातारच्या सर्वांगातीत सुविधा उसी.

४) अंतीम बाजार :-

अंतीम बाजार ए वैद अत्योल्या गवरांडून दिसून घेतो। या
बाजारात इतिहासाची यिकी उभोक्त्यांना, प्रकृत-वरण-पांना
दिंदा परदेशी किंत्यांना दिंदा रथा विभागात पुनर्वितरणाताढी
इतिहास आणला जातो। या बाजारात विषयान घ्यवळार मुऱ्यत्वे
व्यापार-पात्र होतात। प्रश्ना बाजारपेठ-त ठिकाणी गृदाम व
ताठक्कूळीच्या ग्राम्यमिळ तोयी उपलब्ध उसीत है।

५. ४. ३ छिंमत ठविष्याच्या पद्धती :-

भारतीय कृषि विषयान हे विविध व्यापार पद्धतींसी तंबर्दीत आहे।

१) हाता पद्धती :-

या पद्धतीत इत्योल्या हाताच्या बोटांना [कुणा, सक्किं, यिन्हे]
स्पर्श करून किंमत गुनातेने ठविले जाते।

२) काला लिलाव पद्धत :-

या पद्धतीनुसार कृष्ण उत्पादन कृत्या भाजारात लिलाव
जेवे बात्ता व जो खोदीदार बात्ता किंमतीयी बोली छरतो त्यात
मास किंवी जेता जातो.

३) खाबगी भरार पद्धत :-

या पद्धतीनुसार किंचेते आपत्या भालायी किंवी स्वतंत्र्याने
ठरविलात व वैयक्तिकत्या खोदी होते.

४) नमुना पद्धत :-

या पद्धतीनुसार उत्पादनाच्या नमुन्यादल दिंमत उरजिली
जाते व किंवी ऐली जाते.

५) दारा किंवी :-

या पद्धतीनुसार तर्व कर्तील गोपन्यासाता त्याने किंमतीनुसार
किंवी ऐली जाते.

या विविध पद्धतीनुसार किंवी छरडाना तंडेले कांगी, आर्धिकृष्टया
मजबूत व सुतंत्रीत आणा व्यापार-यशि व त्यांत्या दानातांडे निष्क्रिया असल्यामुळे
त्यांची जाहीरी हानी होत माही. मात्र अतंष्टोता, दुष्क्रिया गोपन्यासांच्या
तंरधायी जावदारी आणा उनिहंत्रीत आजारपेठांवळून कोणीही येता नाहो.

१०.४०.३ कृष्ण उत्पादनाची दिवणाव शार्ण :

उत्पादकांकडून गोष्टच्या उपभोक्त्यापवृत्त वा उपयोग वापराताठी
मालाये हस्तांतरण होतात उत्पादनाच्या वितरणा भाभाजित पाया होय.
यामध्ये अनेक खोदीदार व तीसांच्या "हस्तांतरण किंदू" म्हणून प्रत्यक्ष व

अपृत्पक्षाणे त्यात तमावेश उत्तरो. आगा तंस्थांच्या छिंवा निष्ठस्थांच्या विविधोत्तुन
विष्णान मार्गाद्या आराब्दा बन्तो. प्रत्येक वर्षस्य महत्तम कला विभिन्नाद्या
प्रयत्न करतो. तदाजिल्य शौतमालाये रक्तिकरण, तमानीकरण व वितरण
यामध्ये प्रधस्थांचा गट मदत करतो. तसेच शौतमालास उमुख केळ, ठिळाण,
त्वस्य आणि उपयोगितेयी भालळी यापीकी निर्मिती करतात.

अन्यथान्ये व इडधान्ये यांच्या विष्णान मार्गाद्या विचार भरताना
पुढे दिग्देश्या आराब्द्यापुमाणे सामान्याणे विष्णान मार्गाद्या आराब्दा दिसतो.

विष्णान मार्गाद्या आराब्दा

उत्पादक वृक्ष

| पिंडो व्यापारी | डेड्यातील दुकानदार | मोठे घाऊळ व्यापारी |
|----------------|--------------------|--------------------|
| : | : | : |
| : | : | : |
| : | : | : |
| घाऊळ व्यापारी | डेड्यातील दुकानदार | : |
| : | : | : |
| : | : | : |
| : | विरळोळ व्यापारी | : |
| : | : | : |
| : | लहान | गिरणी |
| : | घाऊळ | माळू |
| व्यापारी | विरळोळ | खोदी सहा- |
| : | | व्यापारी |
| : | : | : |
| : | : | पान्य[गद्द] |
| : | : | पिठाची |
| : | : | गिरणी |
| : | : | रातंत फिंगत |
| : | : | दुकाने |
| : | : | : |
| : | : | : |
| गंतीम ग्राहक | | |

- १) ग्राहकांनी शोतक-यांबङ्गून शोतमाल पुरत्यक्ष खेदो। तेला तर शोतक-पासे ग्राहकांनी दिलेली संपूर्ण किंमत द्वातात मिळते.
- २) शोतवरी त्यांच्या उत्पादनातील काढी भाग ऐड्यातील छोट्या व्यापा-व्याना विळी बल फैट्टुचिक गरजा भागविलो. भोटा व्यापारी शेतमालाची सुर्वविळी ऐडेगांवातव लिंवा नविकव्या आठवडी बाजारात वा घाऊळ बाजारात करतो.
- ३) फिरते व्यापारी धान्य भवणीच्या वेळेस पुरत्यक्ष शोतक-यांमार्फत पुरायमिळ बाजारातील दरापुमार्फे शोतमाल खेदी करतात.
- ४) कच्च्या-झड्या [कमिन सजंदस] घोड्या घाऊळ व्यापा-यांबङ्गून शोतमाल खेदी करतो जाणि कच्च्या झड्यात [कमिन सर्वट] घाऊळ व्यापाराताठी विळी करतो. नंतर घाऊळ व्यापारी गावातील व शहरातील किरळोब व्यापा-वास दा शेतमाल विक्रीत. हा विष्णवान मार्ग बाला पुमाणात घापरात आढे.
- ५) अन्नधान्याचे गिरणी मालक शोतमाल घाऊळ बाजारातून खेदी करतात. नंतर धान्याचे पिठ घाऊळ व्यापा-यांमध्ये किंवा पुरत्यक्ष किरळोब व्यापा-यामध्ये वितरीत केले जाते.
- ६) बेंद्र व राज्य गातनामार्फत पुरायमिळ घाऊळ बाजारामधून पुर्वंड पुमाणात अन्नधान्यांची खेदी होते जाणि त्याची विळी रास्ता किंमत दुळानामधून शहरामध्ये निरिचित किंमतीत होते. गातनाच्या निर्विक्री-वाली शोतमालाची खेदी-विळी विविध कैतूताठी केली जाते. उदा. शोतकरी व ग्राहक यांच्यावधील प्रेरणोत उत्तोषन देणो, निवारी करणे, देखाच्या अन्नधान्य ताठ्यात वाढ करणे, किंमत पातळी स्थिर राखणे.

१०५

कृषि विषयानाच्या तमत्या :

भारतातील तथ्याचे कृषि विषयान उत्तमाधानकाऱ्ह आहे. भोजिल वित्तीय व तांचिल उडवणी [तदाच्या व उथाच्या] मुळे कृषि विषयान ही ज्वलंत तमत्या बनली आहे. शौतमालाच्या विविध विषयान पर्याप्तीत खरेच दोष आहेत. त्यापेक्षी गाढी प्रमुख दोष बालीलपुराणे भांडता येता.

(१) वित्त पुरवठ्याचा उभाव :-

महाजन व सावकार यांच्याबळून उम्हा पीकावर जादा व्याप दराने मिळणा-या क्वाविर लहान शौतकरी नेहमीय उकाळंबून उसतात. सहाजिलेण्यांना लहान शौतक-यांना सावकाराच्या इच्छेमाझे पाणावे लागते. बाजारपेठेतील किंमतीपेक्षा कमी किंमतीला शौतक-यांना आपला शौतमाल विकावा लागतो. सावकाराच्या पाणात शौतकरी यांगलाव उडवलेला उसतो आणि सहारा तंस्पाढी कारशी उपयोगी मुळिळा पार पाहत नाहीत.

(२) साठकाळ कौर्हिया उभाव :-

ग्रामिण भागात कृषि माल लंगुहीत बरऱ्यासाठी उत्पत्ती कमी गोदामे आहेत. त्यामुळे शौतकरी शौतमाल "पेव", "पबार" उम्हा भातीच्या दोल्यात घान्य साठविलात. यामुळे उंदीर, पूळ, डिडे, मुंगाबळून घान्याची बदब-बदब १० ते २० टक्के नाताढी होते. लंगुहाणा कौर्हीच्या उभावी कृषक सावळांब माल विकतात.

शौतमालाची बाजारपेठ असलेल्या गावी शौतकरी आपला शौतमाल सुरक्षा ठेऊ शकेल आणि त्यासाठी पाकाची मिळवू शकेल आणी गुदामे उपलब्ध नसतात. त्यामुळे या पाकाचीवर कई घेऊ शौतमालाच्या किंमती आडर्हक होईपर्यंत शौतक-यांना घांडऱ्याची संधी उपलब्ध होत नाही.

[३] वाढतूळ व दुष्काशका ताप्ती उपिकरण :-

ग्रामिण मागात वाढतूळ स्थिरी कारण चिकिट आहे. त्यामुळे रोताळी आपला शोतमाल मंडीत नेण्यात उत्ताही नसतात. बरेच रस्ते रुच्ये आहेत. देशात रस्ते व रेस्वे विकलारीत झालेले नाहीत. मुख्य रहन्यापात्रातून व्यारो लेडी दुर यत्तलेली आहेत. रोताळी त्याच्या कैलगाडीचा वहातूळी ताठी वापर करतात. हे वहातूळ ताप्ती शोतळ-यात बर्धिक व पाऊसाब्यात वाढतूळ करणे उगाच्य ठरणारे आहे. आपल्या देशातील विषणान खर्पिणील जवळ-जवळ २० टक्के रुप्य हा मागातलेल्या वाढतूळीमुळे होते. त्यामुळे रोताळी लेड्यातील "बनियाला" शोतमाल विक्री ठरणे पतते करतात.

[४] उत्तम मध्यस्थांची उपस्थिती :-

रोताळी व अंतील गुट्टा पांच्यास्फृथ्ये जवळ-जवळ १० ते २० मध्यस्थ असतात. उदा. "बनिया", ग्रामिण तावळार, फिरते व्यापारी, दलाल, रुच्या अडत्या, पद्धा अडत्या, तडकाळी इमिन स्वंट, घाऊ व्यापारी, नियांदार, छोटे व्यापारी इ. उगिधिता व साध्याभनाच्या शोतळ-याचे हे मध्यस्थ शोषणा करतात. त्यांच्या शोतमालात मिळ्या-या स्कूटा किंमतीमध्ये मध्यस्थांचा तिहांचा वाटा [४० ते ६० टक्के] असतात व शोतळ-याच्या हाती कारण थोडे पैते येतात.

[५] किंमती बाबत बाजार माहितीया उमाव :-

विविध बाजारातील किंमतीया इल झता आहे पाची ताजी बातमी मिळ्याबाबत सध्याच्या भारतातील परिस्थिती असमाधानकाऱ्या दिताते. रोताळी ऐढीच बातमीवर विसंबुद्ध असतात. बुतापत्र व टेडीबो वरील बाजार-मावाचा कृष्ण निरधर असल्यामुळे फायदा होत नाही. भारतीय कृष्ण बाजार-मावाताठी गावातील व्यापा-यावर विसंबुद्ध असतात जो, ताज्या बाजार-मावाबाबत क्वचित्तय बरोबर माहिती देतात.

[६] पुमाणिकरण व श्रेणीकरणाचा अभाव :-

अराब व गांगत्या मालाच्या रासी मंडीत जवळ-जवळ टाळतात. त्या सळमेळात मिसळतात. त्यामुळे मालाचा दर्जा कमी होतो. निर्यात होणा-या मालाचे श्रेणीकरण कोणो कार आवश्यक नाहे. मुर्द्दूग, तांदूब, तीब, गदू यात लेडे या माती मुद्दाम मिसळतात. कापसावर पाणी मास्त ओला करतात. हे पुकार व्हावधार पाहिजेत. तरच किंमत, उत्पादन व दर्जा वापर्ये रास्त तंबंध लावता घेऊल. अन्यथा यात शैतक-याच्या नालात कमी किंमत दिली जाईल व डरा कायदा व्यापारी कर्वि फिरावून घेतील.

[७] मंडीतील खपट्यूण व्यवहार :-

भारतातील खिणीमध्ये ब-याच पुमाणात दुरायार आढळतो. तर्व ग्राहकांया शोतक-यांवर रक्किता हल्ला होतो. निर्याताच्या अभावी मंडीत अनेक पुडारपे उवेष व फसवेगिरीपे व्यवहार होतात. त्यामुळे कूष्ठाचे कार नुकसान होते. गाढी कृष्ण-आपोगाने याला "कुंकी पोरी" म्हंटले आहे. यामध्ये पुढील व्यवहार होतात. कूष्ठापेक्षा व्यापा-यांशी दलालाचि तंबंध ब्रवब्ये असल्यामुळे भाव ठरविलाना ताढविक्षय तो व्यापा-याची बाबू घेतो. मालाचे भाव व्यापारी व उडीते गुप्तरीत्या ठरविलात. शोतक-यांच्याने अवास्तव दराने काळी वसूल केली जाते. दलाल ग्रथवा अडत्याकडून शोतक-याने क्लेल्या उघलीवर अवास्तव दराने व्याव आकारतात. उदेदी पूर्वी शोतकमालाचा मोठ्या पुमाणात नमूना काढून घेतात त्याचे कसल्याटी पुकारे कूष्ठाला प्रतिष्ठल मिळत नाही. विक्री नीर झाडी छ्याती होउन कुकारा [मालाचे पेसी] दलालामार्फत शोतक-यात मिळतो. माल मोजण्याचे तरावू झाणि करने खोटी असतात. व्यापा-याचे उदेदीचे ये विक्रीचे ठाटे वेगवेगळे असतात. असापुकारे बाजारपेठेत खपट्यूण व्यवहार यालपात.

[८] व्यवन व मापनातील भिन्नता :-

भारतात व्यवन मापनात विविध पुकार हाताळे जात असत. गुरुमिष्ठा विपणन व वित्त पुरवठा पावरील राष्ट्रीय निधीचन समितीने [दि कॉन्सल्टेंट एंड इंजिनिअरिंग ऑफ इंडिया फायनान्स] पुढील मुद्रा निर्दर्शनात आणला "बाखारात व खेड्यात सध्या व्यवनाताची काढा, दगड व लोळडापे खुने तुकडे पांचा सराती वापर होतो." काढी बाखारपेठेत दोन पुकारचा व्यवनांचा वापर होत असे. जड व्यवनांचा खेदीवेळी व हलक्या व्यवनांचा विक्रीवेळी वापर केला जात असे. पावर उपाय म्हणून व्यवनाची एकत्रिंय पद्धत भूष्णून मेट्रीक पद्धतीचा वापर कर्दे देशमर करण्यात झाल्यामुळे वरील दोषापि व-वाच पुमाणात निर्युक्त झालेले दिसते.

[९] प्रतिकूल परिस्थितीत विश्वी :-

दारिद्र्य, अर्बवाखारीवणा, दलणाखवणापे असमाधानात असत्य, धारणा शक्तीवा अभाव जाणि पेशाची गरज वा कारणामुळे शोतकरी नाळुव्याने हैगामानंतर बमी किंमतीत शोतमालाची विश्वी भरतो. असात-हेने सामान्यपणे शोतकरी त्याच्या उत्पादनाची विश्वी प्रतिकूल ठिकाणी, प्रतिकूल भाजात व प्रतिकूल किंमतीत भरतो.

[१०] कृषि मालातील भेसळ :-

कृषि उत्पादनामध्ये कारमोठ्या पुमाणावर भेसळ केली जाते. त्यामुळे असा अन्यथान्याला व इतर कृषि वस्तुंना किफायतशीर किंमत प्राप्त होत नाही. बाखारात जास्ता पुमाणात भेसळयुक्त माल निर्दर्शनात येतो. पाळडे विक्रेत्याने [प्रदृशत वा कृष्ण] लक्ष दिले पाहिजे. कारणा मिश्रित माल निवाती झाल्यात विदेशात व्यापार-यांची व देशाची प्रतिष्ठा बमी होते.

[११] असंघटित शोतकरी :-

सध्याच्या शोतमालाच्या विपणन पद्धतीमध्ये खिळेता शोतकरी दुर्बल व असंघटीत आहे. परंतु खेदी करणारा व्यापारी मात्र अल्पतंद्याक असूनही

संघटीत ग्राहेत. शौतकरी कर्म विविध ठिकाणी विकुलेता जसतो ग्राणि त्यांच्यात विचार-विनिमयाताठी एकत्रित घेण्याकरीता शबादा कार्यक्रमही नाही. त्यामुळे शौतमालाच्या ब्रेदी-किणीच्या व्यवहारात पा शौतकरी वर्गाला नेहमीय पड वाणी लागते. छिंमतीत व वजनात होणारी पतकण्ठूक व अन्याय त्यात उपडया डोब्यांनी पडावा लागतो.

[१२] बाजारातील असमर्थनीय क्षाती :-

बहुतोक पुमाणात बाजार की शौतक-यांकडून वसूल केली जाते. तसेच विविध उपाती यसे बकात व टोल, धर्दाव, रामलीला, गौशाळा, झडा, तुलाई, बोरावंदी, भ्याली, तफाई, पलेदारी, मंदीर, घोडीदारी, सांग, मुनीम, भिकारी, झाशा एक ना अनेक भारणाताठी कार मोठी रक्कम युकारामधून [मालाचे पैते] कापून घेणात. किंवदं घणजे या घोवनांचा कृष्णांशी तीव्यात्र संवर्धन नसतो. शौतक-यात या घ्यातीची त्याच्या उत्पन्नाही नसते. झाशापुकारे गरजू घिणेता शौतकरी झाशा ग्रनाधिकृत घ्याती युक्त्या भरतो.

[१३] किंवदं घासांचा उभाव :-

भारतातील मंडीत गरीब शौतक-यांना रात्री वस्तीताठी विक्राम गृहे नाहीत. यामुळे शौतक-यात घोणार्यादि परिस्थितीत संघटाकाबूद्धी शौतमाल घिणी फ्रावा लागतो.

[१४] जमिन महसूल [शौतसारा] देणे :-

तटकार शौतक-यांकडून पान्य विकल्यावरोबर जमिन महसूल सक्षित वसूल भरते. त्यामुळे बाजारपेठेत शौतमालाची छिंमत लाभदाऱ्यक होईपर्यंत धांबणे शौतक-याला शक्य होत नाही. परिणामी घेऊन त्या पडेल छिंमतीता शौतमाल शौतक-याला घिणून टाळणे माग पडते.

वरील विविध दोषांमुळे कृषि भालाचा अल्पमाग मंडीत किणी-ताठी येतो. बहुतांशी भालाचा उपयोग जावातय होतो.

१०६ शातकीय मध्यस्थानीय गरज :-

मारतासारख्या कृषिधान देशामध्ये शोती देशापाया राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा ४५ टक्के आहे आणि कृषि उत्पादनात गुंतलेल्या ७० टक्के लोकसंघेत कृषिमाली देणारे हेच क्षेत्र आहे. जवळ-जवळ ५० टक्के कृषि उत्पादन "बाजार उद्धिक्ष" म्हणून उपलब्ध होते असा अंदाज आहे. जवळ-जवळ तीन दगडी लोक विविध विषयान कायरीत गुंतलेले आहेत. नियर्ती देशात देखील कृषि देशापाया वाटा जवळ-जवळ ५० टक्के आहे.

प्रशापुकारे मारतीय शोती राष्ट्रात उच्चपदावर नेण्यात आपारक्षा असलेला एक महत्क्यूर्ड विकास घटल आहे. रूपामुळे शोतमालाची विक्री व्यवस्था देशातील शोतक-यांच्या कायधारी छरणे आवश्यक आहे.

विकास कार्यक्रमापाया भाग म्हणून इतंत्र्यु इतंधीत शोतक-यांना प्रोत्साहित घरण्यासाठी शासनाला मध्यस्थी छरणे भाग पडते. १९३७ साली इंग्रज सरकारने नियुक्त क्लेश्या शाढी कृषि आयोगाला याची जाणीव झाली होती. म्हणून या आयोगाने त्यासंबंधी मत देताना म्हंले होते की, "शोतक-यांना सुवी करायचे असेल तर त्यांच्या शोतमालाला योग्य छिंमत गिबणे आवश्यक आहे. जेव्हा शोतमालाच्या बाजारपेठा नियंत्रितपणे घालतील तेंव्हाच या छिंमती त्यांना गिबू राक्कात.

कृषि उत्पादन वाढविण्यासाठी व मागणी पुरवठापात तमानता आण्यासाठी भारतामध्ये संस्थात्मक, तांक्रिक, वित्तीय, व्यवस्थापनीय जरी पाऊले उपलब्धी गेली. कृषि उत्पादनातील वाढीमुळे विक्रीयोग्य उत्पादनात वाढ झाली. शोतमालाचा ताठा डेक्याकडून गहराळडे स्थानांतरीत व्हावा व तेथे त्याचा विनिमय व वितरण व्हावे म्हणून ग्राहकांना जवळ्यात प्राथमिक घाऊ बाजार स्थापन घरण्यात आले आहेत. मध्यस्थांच्या व बायारातील नेहें दुरायारांच्या

प्रस्तितवायुमुळे या प्रकृतीये शोतक-यात भालाची पुरेशी किंत मिळत नाही. बेळ्हा शोतकरी शोतमाल प्रायमिळ [मुळ्य] धाऊ बाजारपेठेत [शहरात] आणारो तेंव्हा तो पूर्णातः कमिशान सजंदवर अकर्मदून असतो. कला कमिशान सजंट शोतक-यात ताठकणूकीची तोय उपलब्ध घेण देतो. प्रश्ना बाजारपेठांमधून बनावरांच्या पाण्याची मुलशूल तोयसुध्दा नसते. त्यामुळे शहरात गेतमाल नेऊन किंवी छरणे कृषकास उपघड जाते. बहुतोक शोतकरी वित्तीय मदतीसाठी कमिशान सजंटवर चास्त पुराणात अकर्मदून असल्याने त्याच्या मार्फतच शोतमालाची किंवी उरणे त्यांना शाग पडते.

शोतमालाची बेळ्हातय किंवी होत असल्यामुळे बराय उत्पादीत शोत-माल बाजारपेठेत नेत नाही. देणातील काढी बाजारपेठेत रकूण श्रावक उत्पादनाच्यामानाने अस्य पुराणात दिसते.

शात-हेने बाजार प्रकृतेहून मुळ्यत्वे शोतकरी संपत चालवा होता. ग्राहकाने शोतमालास दिलेल्या किंमतीमधील चास्त वित्ता व्यापा-यांना व शोतक-यांना कमी वित्ता मिळत अते.

यामुळे विकेता शोतकरी व बाजारपेठ यामध्ये प्रत्यक्ष संबंध आणुन व्यापा-यांची प्रक्षेपारी नाहीगी उरण्याताठी कोणताच कार्यक्रम अंमलात आणला गेला नाही. ह्या कृषि विधानाच्या ज्वर्णत समर्थेबाबत कार्यक्रम व ठळक कार्यक्रमाची गरज भासली.

शोतक-यांना त्याचे उत्पादन बाजारपेठेत विकूं बेळ्हानंतर त्यात खेड्यात विकूं बेळ्हानंतर त्यात खेड्यातील विकूं पेक्षा चास्त किंत देणारी बाजारपेठा अलिकडेप स्थापन्यात आल्या. शोतक-यांचे उत्पादनाखददल व कार्य-पद्धतीबाबत ग्रजा पुकार-या बाजारपेठा वैद्यत्व्यूर्ण ठरल्या. सुनिवृत्ती बाजार-

पेठांनी शौतळ-यांत्र आत्मविश्वास वाढविला, पायुडे नवीन छात्यनांद्या
स्त्रिकार छलन परिप्रयोर्दक शौतळरी उत्पादन वाढविश्वासा पुरात्न कर
लागले.

आगात-हेने शातनाच्या ६५तेह्याने वा निर्यंत्रित बाखारपेठांनी
शौतळ-यांयी तोदाराक्ती वाढवून र्यांना डिकायताशीर जीवनमानाची
निश्चिह्नी प्राप्त ग्रामी.

तंद्रा

- | | | |
|---|---|---|
| 1. JAIN S.C. | : | ' <u>Principles and Practice of Agricultural Marketing and Price</u> ', Vora & Co., Publishers Pvt. Ltd., Bombay; 1970. |
| 2. MAMORIA C.B. & JOSHI R.L. | : | ' <u>Principles and Practices of Marketing in India</u> ', Kitab Mahal, Allahabad; 1978. |
| 3. PRASAD A. SIVARAMA | : | ' <u>Agricultural Marketing in India</u> ', Mittal Publication, Delhi; 1985. |
| 4. SINGH C.H. SINGH D.S. SINGH R.I. | : | ' <u>Agricultural Marketing in India</u> ', (Analysis, Planning & Development), Chugh Publications, Allahabad; 1987. |
| 5. TYAGI B.P. | : | ' <u>Agricultural Economics and Rural Development</u> ', Jai Prakash Nath & Co., Meerut (U.P.), 1986-87. |